

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८

मा.क्रिडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक १५

सभावृत्तांत

दिनांक - ०१/०१/२०१४

वेळ - दुपारी ४.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०१/०१/२०१४ रोजी दुपारी ४.०० वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. बोकड रामदास गेणभाऊ - सभापती
- २) मा. सौ.ठाकरे मंदाकिनी अर्जुन
- ३) मा. वाघेरे प्रभाकर नामदेव

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.पानसरे - क्रिडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

सभापती - सभा कामकाज उरकणेसाठी आवश्यक गणसंख्या सभागृहात नसल्याने बुधवार दिनांक १५/०१/२०१४ रोजी दुपारी ३.४५ पर्यंत सभा तहकूब करणेत येत आहे.

(बोकड रामदास गेणभाऊ)

सभापती

मा.क्रिडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८
 मा.क्रिडा समिती
 कार्यपत्रिका क्रमांक १५
सभावृत्तांत
 (दिनांक ०१/०१/२०१४ ची तहकूब सभा)

दिनांक - १५/०१/२०१४

वेळ - दुपारी ३.४५ वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रिडा समितीची दि.०१/०१/२०१४ ची तहकूब सभा बुधवार दिनांक १५/०१/२०१४ रोजी दुपारी ३.४५ वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. बोकड रामदास गेणभाऊ - सभापती
- २) मा. सौ.ठाकरे मंदाकिनी अर्जुन
- ३) मा. वसंत (नाना) आनंदराव लोंढे
- ४) मा. वाघरे प्रभाकर नामदेव
- ५) मा. प्रसाद शेटी
- ६) मा. काळे विमल रमेश
- ७) मा. आल्हाट धनंजय मुरलीधर

या शिवाय मा.खांडकेकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.बहुरे - प्रशासन अधिकारी, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

दिनांक १८/१२/२०१३ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १४) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ७०

विषय क्रमांक - १

दिनांक - १५/०१/२०१४

सूचक - मा. वसंत लोंढे

अनुमोदक - मा. मंदाकिनी ठाकरे

संदर्भ - मा. वसंत लोंढे, मा.मंदाकिनी ठाकरे यांचा प्रस्ताव -

विषय - प्रभाग क्र.११ से.नं.२२ राजनगर मधील कै.मधुकर पवळे व्यायामशाळा जयभवानी तरुण मंडळास चालविण्यास देणेबाबत विचार करणे.

विषय क्रमांक १ चा विचार पुढील सभेच्या वेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ७१

विषय क्रमांक - २

दिनांक - १५/०१/२०१४

सूचक - मा. प्रसाद शेट्टी

अनुमोदक - मा. धनंजय आल्हाट

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.क्रीडा/४/कावि/४०३/२०१३, दि.१०/१२/२०१३

मा.महापालिका आयुक्त यांनी शिफारस केलेप्रमाणे -

मनपा परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी खेळाडूंना सन २०१२-१३ या वर्षाची क्रीडा शिष्यवृत्ती र.रु.४,१७,०००/- (अक्षरी र.रु.चार लाख सतरा हजार फक्त) अदा करणेस व त्याकामी येणा-या खर्चास मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविण्यात यावा.

प्रपत्र - अ

पात्र / अपात्र	राज्यस्तर	आंतरविद्यापीठ	राष्ट्रीयस्तर	इतर	एकूण
पात्र	८८	१६	२१	००	१२५
अपात्र	१३	०१	०७	००	२१
एकूण	१०१	१७	२८	००	१४६

प्रपत्र - ब

अ.क्र.	स्पर्धेचा स्तर	प्रत्येकी शिष्यवृत्ती र.रु.	एकूण पात्र खेळाडू	एकूण शिष्यवृत्ती र.रु.	शेरा
१	शालेय राज्यस्तर	३,०००/-	८८	२,६४,०००/-	१३ अपात्र
२	आंतरविद्यापीठ	३,०००/-	१६	४८,०००/-	०१ अपात्र
३	राष्ट्रीयस्तर	५,०००/-	२१	१,०५,०००/-	०७ अपात्र
		एकूण	१२५	४,१७,०००/-	२१ अपात्र

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(बोकड रामदास गेणभारु)

सभापती

मा.क्रिडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८ नगरसचिव कार्यालय

क्रमांक - नस/४/कावि/ ५५ /२०१४

दिनांक - /०१/२०१४



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.